

प्राति,
मा. प्रसाध
विवेकानंद कॉलेज,
कोल्हापूर.

विषय:- इंडस्ट्रीयल व्हिजीटसाठी पत्रावळी
मिळवणूक.

म्हणजे,

आपल्या महाविद्यालयामध्ये बी.व्हेक फॅरी
टेकनॉलॉजी विभागातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची इंडस्ट्रीयल
व्हिजीट आगोजित करण्याचे योजिले आहे.

सदस्ची व्हिजीट संगणक शास्त्र येथे
दिनांक 02/01/2019 रोजी होणार आहे. सदस्ची व्हिजीट
शिवाजी विद्यापीठाच्या आवकाशकामचा माग आहे.
तरी कृपया आपली पत्रावळी मिळानी घे
नम्र विनंती.

कळते,

आपला विश्वास

Vakare

प्रा. संकेत सं. वडारे
विभागाध्यक्ष, बी.व्हेक
फॅरी टेकनॉलॉजी विभाग

21/11/18



Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha's
VIVEKANAND COLLEGE (AUTONOMOUS), KOLHAPUR

2130, 'E' Tarabai Park, Kolhapur, Dist. Kolhapur-416 003
Affiliated to Shivaji University, Kolhapur (M.S.)

NAAC Reaccredited : "A" (CGPA 3.24) on 19-01-16 (3rd Cycle)
College with Potential for Excellence (Twice)
"Star College" by D.B.T. Govt. of India



Ph. : 0231-2658612, 2658840 Fax : 0231-2658840 Resi. : 0231-2653962 Website : www.vivekanandcollege.org E-mail : info@vivekanandcollege.org

Founder Dr. Bapuji Salunkhe D. Lit.	President Hon. Chandrakant Dada Patil Minister of Revenue, Relief & Rehabilitation, Public works, Govt. of Maharashtra	Chairman Prin. Abhaykumar Salunkhe M.A.	Secretary Prin. Mrs. Shubhangi Gavade M.Sc., B.Ed.	Principal Dr. S. Y. Hongekar M.A., M.Ed., P.G.D.T.E., M.Phil., Ph.D.
---	---	---	--	---

Ref No. VCK/ 3056

Date : 2/1/2014

To,
The Managing Director,
Asjay Alloys.
B-36 MIDC.
Shirdi Kolhapur.

Subject: About Study Visit of Students in your esteemed Organisation.

Respected Sir,

Vivekanand College is NAAC Re-accredited with grade 'A' and is having status of 'College with Potential for Excellence' by UGC. Our college is awarded the grade of 'Star College' by DST-Govt. of India.

We have started three years B.Voc degree course in Foundry Technology. As our course is skill based education oriented. So we are planning to visit different foundry industries to acquire theory base practical knowledge by our students.

Your industry is one of the best foundries which is having foundry related acknowledgeable and advanced processes. We assure that visit in your industry will definitely add practical information about foundry process to our students.

So, we request you to allow our students to visit & observe foundry process work. We will take care that our students will not disturb your foundry work.

Hoping for your positive response.

Thanking you,

Yours faithfully,

(Dr. S. Y. Hongekar)

PRINCIPAL
Vivekanand College,
Kolhapur

Contact
Prof. Satish B. Gaikwad.
Nodal Officer

B.Voc. & Community College Unit.
Vivekanand College, Kolhapur



ARJAY ALLOYS

B-36, M. I. D. C., SHIROLI, KOLHAPUR - 416 122.
 PHONE : (0230) 2468233, 2468733 FAX : (0230) 2469222
 E-mail : arjayalloys@gmail.com, arjayalloys@yahoo.com
 Website : www.arjayalloys.com



CERTIFICATE REGISTRATION NO : QM030641

Following students were present for the industrial visit which was held at Arjay Alloys, Kolhapur.

Sr. No	Name of the Student	Sign
1)	Rushikesh suhas Jadhav	<u>Suzalkar</u>
2)	Kumar shiraji Jadhav	<u>Kumarji</u>
3)	Ashok hindunao khot	<u>Ashok</u>
4)	Nitin Dnyandev Kadam	<u>Nitin</u>
5)	Shubham Ankush buvagosani	<u>Shubham</u>
6)	Shubham Tanaji mane	<u>Shubham</u>
7)	Bhosale Ashish Gautam	<u>Bhosale</u>
8)	Atul Balkrishna chandane	<u>Atul</u>
9)	Swapnil Vishwas Kamble	<u>Swapnil</u>
10)	Mahesh Sidhanath Talgaon	<u>Mahesh</u>
11)	Parves Suleman shekh	<u>Parves</u>
12)	Sutendra Dattatray Thombare	<u>Sutendra</u>
13)	Piithavisar Raniset Desai	<u>Piithavisar</u>
14)	Deefak Tanaji Bodake	<u>Deefak</u>
15)	Kapil Rushikesh Misaskar	<u>KMisaskar</u>
16)	Kedar Dhananjay Salunkhe	<u>Kedar</u>
17)	Shivom Jitendra Patil	<u>Shivom</u>
18)	Santash Siddanna Telgaon	<u>Santash</u>



Signature